

करति *verworren* UTTARARĀMAK. 81, 5 (104, 7).

— सम् 1) डःखानि — स्रोतःसकृत्त्रैरिव संस्रवते UTTARARĀMAK. 76, 3 (97, 14). — 3) *sich baden*: सरित्प्रस्रवसंस्रुताः BHĀG. P. 10, 12, 10. — 4) *hin- undherschwanken* (vom Geiste) UTTARARĀMAK. 114, 15 (133, 9).

सुष् 1) सुष्ठु KATHĀS. 70, 42. 104, 91. UTTARARĀMAK. 11, 3 (13, 5). — 2) am Schluss, MBH. 9, 300 liest die ed. Bomb. richtig पुष्ठ.

— वि, सुष्ठु BHĀG. P. 10, 1, 6.

प्सरम् vgl. मधु०.

## फ

फक्त्रिका 1) *eine vorläufige Aeusserung* Schol. zu ŚŪRJAS. S. 53, 4. Schol. zu PRAB. 69, ÇI. 7. 109, ÇI. 18.

फञ्जिपत्रिका vgl. भञ्जिपत्रिका.

फर् als mystische Silbe (wie auch im BHĀG. P.) WEBER, RĀMAT. UP. 303. 311. Ind. St. 9, 91. 405. WILSON, Hindu Th. 2, 53, N.

फापा 3) कृता फापात्रयम् KATHĀS. 63, 122. त्रिफापा adj. (सर्प) 86. 90.

फापाभृत् KIR. 3, 11.

फापावत् 2) KIR. 3, 27.

फापाकार 1) zu streichen, da an der angeführten Stelle पुना रेफन-कौरा die richtige Lesart ist.

फापिन् 1) Z. 4 फापिपति als Bein. Patañgali's SARYADARĀNAS. 138, 20.

2. फल् auch der Frucht —, des Lohnes theilhaftig werden: न च फलति विकर्मा जीवलोके MBH. 13, 341.

फल 3) Z. 4, *corrective equation* GOLĀDHJ. 3, 17. fgg. 7, 3. — 9) ÇĀRĀNG. PADDB. 80, 64 bei AUFRECHT, HALĀ. Ind. u. ŚRĀRAY.

फलक 2) DAÇAK. in BENF. Chr. 199, 13. Sp. 1201, Z. 1 v. u. षष्ठ्य be-zeichnet ein best. von Bhāskara erfundenes astronomisches Instru-ment Schol. zu GOLĀDHJ. 11, 15. फलकाव्ययत्न GOLĀDHJ. 11, 16. फलक allein dass. 2. 18. fgg. — 6) vgl. u. मक्यायस.

फलकिन् m. oder n. Sandelholz H. Ç. 130.

फलता (von फल) f. das Fruchtsein, der Zustand einer Frucht KATHĀS. 100, 39. fg. फलत्वं n. dass. 23. 55.

फलद् 1) b) अनयास० ohne Anstrengung WEBER, RĀMAT. UP. 353.

फलयोग m. Erreichung des Ziels ŚĀH. D. 329. Belohnung, Lohn MBH. 13, 4721.

फलवत्त् 1) d) in der Dramatik die Frucht —, das Endziel enthaltend ŚĀH. D. 279.

फलसतीषा vielleicht Palästina.

फलसिद्धि f. das Gelingen ŚĀH. D. 325.

फलकृक् KATHĀS. 52, 328. 334.

फलकी f. Baumwollenstaude HĀLA 166. 363. fg.

फलासव KATHĀS. 102, 113.

फलिग (फलिङ्ग Padap.) m. urspr. wohl ein Verschluss für Flüssiges, Tonne, Schlauch oder dergl.; dann übertragen auf die Wolke und die Wasserbehälter in den Bergen; = मेघ NAIGH. 1. 10. RV. 1, 62, 4. 121, 10. वलं ह्येतेषां फलिगं रवेण 4, 30, 5. य उद्भः फलिगं भिनव्यक्विसन्धूर-वासंनत् 8, 32, 25.

फलेग्रहि, ऽद्रुम MĀLATĪM. 133, 13.

फल्गुद् (फल्गु + 1. द्) adj. wenig spendend, knickerig BHĀG. P. 12, 1, 38.

फापिता Z. 7 MBH. 13, 4718 liest die ed. Bomb. फापितासवसंपुक्तेः। NĪLAK.: फापिताश्च ते आसवेन तीव्रगन्धेन संपुक्ताः देवदारुप्रभृतयस्तैः। पादाक्षरे फालिता विकामिता मल्लिकाद्यस्तासां रसैर्माकरन्दैः गन्धरससं-पुक्तेर्दारुवैः. — Vgl. अघि०.

फालिता s. oben u. फापिता.

फाल्गुन 4) b) BHĀG. P. 10, 79, 18. = अनत्तपुर Comm.

फुट्टिका f. Bez. einer Art von Gewebe: पञ्चफुट्टिकानामाहं शूद्रो विज्ञान-मस्ति मे। वयामि प्रत्यहं पञ्च फुट्टिकायुगलानि यत् ॥ KATHĀS. 52, 99.

फुत् 2) फुत्कुर्वतीषु KATHĀS. 86, 149.

फुत्कार 1) दत्त्वा फुत्कारान् blasend KATHĀS. 124, 147.

फुत्कार्य, अफुत्कार्य worauf man nicht zu blasen braucht KATHĀS. 124, 148.

फुम्फुम् onomatop. vom Zischen des Dungfeuers Schol. zu HĀLA 331.

फुल्लदामन् Z. 2 lies पुष्पदामन्.

फोए VarĀH. BRH. S. 88, 1. 26. auch फोएक 31.

फेन vgl. मक्याफेणा.

फेनक 3) froth rising from treacle KĀÇIKH. 4, 95 (nach BENFAY).

फेनिन्, फेनिनं रुधिरं वज्रं Hip. 2, 11 fehlerhaft für फेनिलं, wie MBH. 1, 5936 gelesen wird.

फेरव 1) MĀLATĪM. 79, 17.

फेरु KATHĀS. 109, 96.

## व

वर्क (ved.) und वर्क ÇĀNT. 1, 14. 1) m. a) eine Retherart, Ardea nivea AK. 2, 5, 22. TRIK. 3, 35. H. 1332. an. 2, 12. MED. k. 29. HALĀ. 2, 95. 3, 21. M. 3, 14. 11, 135. 12, 66. JĀGŪ. 1, 173. MBH. 3, 1208. 11579. 17315. 3, 1911. R. GORR. 2, 63, 14. SUÇR. 1, 205, 12. Spr. 740. 2008. 4072. KATHĀS. 60, 78. fgg. LA. (II) 49, 9. PAÑĀT. 98, 9. HIT. 111, 15. fgg. BHĀG. P. 3, 10, 23 (वट ed. Bomb.). 8, 10, 10. ०शब्दज्ञान Verz. d. Oxf. H. 92, b, 41. वकवत् — राजन् तव यशो भाति HAEB. Anth. 483, ÇI. 1. न व्यापारशतेनापि प्रुकवत्पाद्यते वकः Spr. 1528. 314. भुङ्क्ते मौनी वकस्तिमिम् 4131. हंसमध्ये वको यथा (न शोभते) 2170. वकालीनः MBH. 12, 5309. ein Ausbund von Besonnenheit, aber

auch von Schelmerei und Heuchelei: वकवच्चित्तपेदर्यान् Spr. 2695. वको ध्यानवान् 4723. विश्वस्ताञ्जलचारिणाः प्रकटितध्याना ऽपि भुङ्क्ते वकः 4132. सर्वेन्द्रियाणि संयम्य वकवत्पाद्यते जनः। कालदेशोपपन्नानि सर्वकार्याणि साधयेत् ॥ 3218. वकादेकम् (शित्नेत्) 3232. वके वकत्रतम् 1337. so v. a. Heuchler, Betrüger: आस्थानीवकैः v. 1. für आस्थानीधूर्तकैः PRAB. 102, 10. hierher vielleicht auch Verz. d. Oxf. H. 46, a, 9. वकपञ्चक 87, b, 5. — b) eine best. Pflanze AK. 2, 4, 2, 62. TRIK. H. an. MED. R. 5, 95, 8. — c) ein best. Apparat zum Calcinieren oder Sublimieren von Metallen ÇABDAĀ. im ÇKDR. काचवकयत्न Glasretorte WILS. — d) N. pr. eines